



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या ७७ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
मंगळवार, दि.२३ जून, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७७ वी बैठक मंगळवार, दि.२३ जून, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घुटे व्ही. बी.	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
५)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
६)	डॉ. शिळीमकर टी. एन.	सदस्य
७)	डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर.	सदस्या
८)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
९)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
१०)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
११)	डॉ. शेख ए. ए.	सदस्य
१२)	श्री. गायकवाड बी. आर.	सदस्य
१३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१४)	श्री. नारकर एस. ए., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१५)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस प्रा. सुर्यवंशी एस. एस. व सौ. मोहिते-पाटील पी. पी. यांनी दूरध्वनीद्वारे, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी यांनी पत्राद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. प्रा. डॉ. पाटील टी. आर., अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व विभागीय सहसंचालिका (उच्च शिक्षण), सोलापूर विभाग हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] २६ मे, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : दि.२६ मे, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व ठरावानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०२ ] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २९ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] प्रस्तुत विद्यापीठातील अधिविभागांचे व सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक मुल्यामापन करणेकामी तयार करण्यात आलेली तपासणी सुची / गुणदान पध्दत विचारार्थ.

(टिपणी: राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद, (NAAC) बेंगळूर यांचेकडून प्रस्तुत विद्यापीठाचे मुल्यांकन करुन घेण्याची प्रक्रिया चालू आहे. याबाबत नियुक्त केलेल्या Steering Committee च्या बैठकीमध्ये विद्यापीठातील सर्व अधिविभागांचे तसेच संलग्नित सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक मुल्यामापन (Academic and Administrative Audit) करुन घेण्याबाबत ठराव पारित करण्यात आलेला होता. त्यास अनुसरुन सोलापूर विद्यापीठामधील सर्व अधिविभाग व संलग्नित सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकिय मुल्यामापन (Academic and Administrative Audit) करण्याकामी नियमावली / तपासणी सूची / गुणदान पध्दत तयार विषयी खालील समितीची नियुक्ती करण्यात आलेली होती.

१. प्रा. डॉ. एस. एस. सुर्यवंशी (अध्यक्ष)
२. प्रा. डॉ. ई. एन. अशोककुमार (सदस्य)
३. डॉ. आर. एस. हेगडी (सदस्य)

उपरोक्त समितीची बैठक दि.२२/०१/२०१५ रोजी दुपारी १२.३० वाजता व दि.०३/०२/२०१५ रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये प्रस्तुत विद्यापीठातील अधिविभागांचे व सर्व संलग्नित महाविद्यालयांचे (कला, वाणिज्य, विज्ञान व शिक्षणशास्त्र) शैक्षणिक मुल्यामापन (Academic and Administrative Audit) करणेकामी तपासणी सुची / गुणदान पध्दत तयार करण्यात आलेला आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठातील अधिविभागांचे व सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक मुल्यामापन करणेकामी तयार करण्यात आलेली तपासणी सुची / गुणदान पध्दत विचारार्थ सादर).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील अधिविभागांचे व सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक मुल्यामापन करणेकामी तयार करण्यात आलेली तपासणी सुची / गुणदान पध्दतीस खालील दुरुस्तीसह सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.  
पान नं.३४ वरील पत्रामध्ये “according” ऐवजी “accordingly” अशी दुरुस्ती करावी. तसेच पान नं.३७ वर “Total h Index of the faculty total मध्ये अ.क्र.५ मध्ये ५ to १” ऐवजी “१ to ५” अशी दुरुस्ती करावी.

[ ०४ ] प्रिं. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सचिव, प्रिं. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर यांचेकडून महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे	प्रिं. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर	शै. वर्ष २०१५-१६ पासून	डी. बी. एम.	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील डी.बी.एम. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासन आदेश क्र.पी.टी.आय.२०१९ (१३६/१९) तांशि-२, दि.४/९/१९९९ अन्वये महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष १९९९-२००० पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेली होती. त्याअनुषंगाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठाने संलग्निकरणाची सर्व कार्यवाही पूर्ण करून डी.बी.एम. या नवीन अभ्यासक्रमास शै.वर्ष २०००-२००१ पासून प्रथम संलग्निकरण दिलेले होते.

सदर महाविद्यालयातील डी.बी.एम. या अभ्यासक्रमास शै.वर्ष २०१२-१३ पर्यंत मान्यता असून शै.वर्ष २०१३-१४ पासूनच्या संलग्निकरणाच्या नुतनीकरणाची कार्यवाही चालू आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास अपूरी विद्यार्थी संख्येमुळे संस्थेने महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाविद्यालयाकडून सदर अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विहित वेळेत सादर करण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव स्विकारण्याबाबत संचालक, के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर यांनी केलेल्या विनंतीस मा.कुलगुरु महोदयांनी खास बाब म्हणून मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव स्विकारण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदींची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे महाविद्यालयाकडून डी. बी. एम. अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालील स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)

२. प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवुन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने शै.वर्ष २०१५-१६ पासून महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केलेली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३)(४) मधील तरतुदीन्वये के.पी.मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची बाब दि.२३/०४/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेच्या सभेत विचारार्थ सादर केली असता, विद्यापरिषदेने ठराव क्र. ११३(५) अन्वये सदर महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ नुसार के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

**ठराव:** प्रिं. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस सर्वानुमते मान्य करण्यात आली.

[ ०५ ] लोकमंगल बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, लोकमंगल बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा यांचेकडून महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा	लोकमंगल बायो-टेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा	शै.वर्ष २०१५-१६ पासून	बी.एस्सी. (ई. सी. एस.)	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित लोकमंगल बायो-टेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा. ता.उ. सोलापूर, जि.सोलापूर या महाविद्यालयातील बी.एस्सी.(ई.सी.एस.)तत्कालीन (बी.सी.एस.) या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासन आदेश क्र.अमवि २००६/(१५/६)/मशि-३, दि.१६ जुन, २००६ अन्वये महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २००६-०७ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेली होती. त्याअनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठाने संलग्निकरणाची सर्व कार्यवाही पूर्ण करुन बी.एस्सी.(ई.सी.एस.)तत्कालीन (बी.सी.एस.) या नवीन अभ्यासक्रमास शै.वर्ष २००६-०७ पासून प्रथम संलग्निकरण दिलेले होते.

सदर महाविद्यालयातील बी.एस्सी.(ई.सी.एस.). भाग १ ते ३ या अभ्यासक्रमास शै.वर्ष २०१४-१५ पर्यंत मान्यता आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने तसेच अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणा-या सोई-सुविधा उपकरणे व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर होणारा खर्च यामुळे महाविद्यालयाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याने संस्थेने महाविद्यालयातील बी.एस्सी.(ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाविद्यालयाकडून सदर अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विहित वेळेत सादर करण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव स्विकारण्याबाबत मा.सचिव, श्रीराम प्रतिष्ठान, मंडळ, वडाळा यांनी केलेल्या विनंतीस मा.कुलगुरु महोदयांनी खास बाब म्हणुन मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव स्विकारण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदींची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे महाविद्यालयाकडून बी.एस्सी.(ई.सी.एस.) अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालील स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ.सौ.एस.आर.याजमान्य (अध्यक्ष)
२. प्राचार्य, डॉ.एम.ए.दलाल (सदस्य)
३. श्री एस.के.शहा (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवुन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने शै.वर्ष २०१५-१६ पासून महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३)(४) मधील तरतुदीन्वये लोकमंगल बायो-टेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची बाब दि.२३/०४/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेच्या सभेत विचारार्थ सादर केली असता, विद्यापरिषदेने ठराव क्र. ११३(४) अन्वये सदर महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ नुसार लोकमंगल बायो-टेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

**ठराव:** लोकमंगल बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, वडाळा या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई. सी. एस.) हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस सर्वानुमते मान्य करण्यात आली.



[ ०६ ] सहाय्या वेतन आयोगानुसार संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील स्टेज १ (एजीपी ६०००) मधील सहाय्यक प्राध्यापकांची स्टेज २ (एजीपी ७०००) च्या तसेच स्टेज २ (एजीपी ७०००) मधील सहाय्यक प्राध्यापकांची स्टेज ३ (८०००) च्या पदोन्नतीसाठी केंद्रीय पध्दतीने स्थाननिश्चिती शिबिर आयोजन केलेल्या स्थाननिश्चिती समितीने शिफारस केलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना दि. ३० जून, २०१० अन्वये व सहाय्या वेतन आयोगानुसार संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील IQAC मार्फत सहाय्यक प्राध्यापकांचे स्टेज १ ते २ व स्टेज २ ते ३ स्थाननिश्चितीकरिता प्राप्त प्रस्तावांचे केंद्रीय पध्दतीने शहरी व ग्रामीण विभागानुसार स्थाननिश्चिती शिबिर दि.७/०४/२०१५ ते दि.१०/०४/२०१५ या कालावधीत संपन्न झाले असून खालील प्रमाणे समितीने शिफारस केलेली आहे.

अ. क्र.	शिबिराचे ठिकाण	एकूण महाविद्यालयांची संख्या	प्राप्त प्रस्तावांची संख्या	पात्र शिक्षकांची संख्या Stage I to II & Stage II to III	अपात्र शिक्षकांची संख्या
१	संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर	१४	७६	५६	२०
२	कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर	८	२२	१५	७
३	श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी	१०	३१	२०	११
४	न्यायालयीन प्रकरणे - (याचिका क्र.२८२६४/२०१५ व १९८९/२०१५)	२	३	३	
			१३२	९४	३८

तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे कडील याचिका क्र. २८२६४/२०१५ व १९८९/२०१५ मधील आदेशाच्या अनुषंगाने तीन शिक्षकांचे करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम (CAS) अंतर्गत स्थाननिश्चितीसाठी समितीने शिफारस केलेली आहे.

सादर स्थाननिश्चिती शिबिरामध्ये ३२ संलग्नित महाविद्यालयातील १३२ शिक्षकांचे प्राप्त प्रस्तावांपैकी ९४ (३ न्यायालयीन प्रकरणे) सहाय्यक प्राध्यापकांचे वरिष्ठ श्रेणी स्टेज १ ते २ (एजीपी ६००० ते ७०००) आणि स्टेज २ ते ३ (एजीपी ७००० ते ८०००) स्थाननिश्चितीकरिता पात्र व ३८ सहाय्यक प्राध्यापकांचे अपात्र अशी समितीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर).

ठराव: संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांना सहाय्या वेतन आयोगानुसार स्टेज १ (एजीपी ६०००) मधून स्टेज २ (एजीपी ७०००) मध्ये आणि स्टेज २ (एजीपी ७०००) मधून स्टेज ३ (८०००) मध्ये पदोन्नती देण्यासाठी केंद्रीय पध्दतीने आयोजित केलेल्या स्थाननिश्चिती शिबिरात स्थाननिश्चिती समितीने केलेल्या शिफारशी स्विकारून अपात्र ठरविलेल्या सहाय्यक प्राध्यापकांनी पात्रतेचे निकष पूर्ण करीत असल्यास, त्यांच्या प्राचार्यांकडे अर्ज करावा व संबंधित प्राचार्यांनी नियमानुसार पुढील कार्यवाही करावी असे सर्वानुमते ठरले.

[ ०७ ] प्रस्तुत विद्यापीठातील पीएच. डी. / एम. फिल. / एम. ई. या अभ्यासक्रमांचे अंतिम प्रबंध / शोधनिबंध / प्रोटोकॉल / सिनॉपसिस सादर करतेवेळच्या शुल्कात सुधारणा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: पीएच. डी. / एम. फिल. / एम.ई. या अभ्यासक्रमांचे अंतिम प्रबंध / शोधनिबंध / प्रोटोकॉल / सिनॉपसिस सादर करतेवेळस घ्यावयाचे शुल्क हे प्रस्तुत विद्यापीठ स्थापनेपासून बदलण्यात आलेले नसून सद्यस्थितीत आकारण्यात येत असणाऱ्या जुन्या शुल्कामध्ये सदर अभ्यासक्रमाचा प्रशासकीय खर्च भागविणे शक्य होत नाही. (उदा. एक विद्यार्थ्यास प्रबंध तपासणीसाठी व पदवी देण्यासाठी १५००+१५००+५००+५०० Postage+ कारभाडे ६०००+ मौखिक परीक्षा मानधन ६०० = १०,६००/- तसेच स्पायरल बाईंडिंग छाणणीच्या मिटींगसाठी अंदाजे खर्च रु.२०००/- असे एकत्रित रु.१२,६००/- खर्च येता, तर काही वेळेस दोन वेळा स्पायरल बाईंडिंगसाठी बैठक घ्यावी लागते.)

उपरोक्त बाब विचारात घेता पीएच. डी. / एम. फिल. / एम. ई. या अभ्यासक्रमांचे अंतिम प्रबंध / शोधनिबंध / प्रोटोकॉल / सिनॉपसिस सादर करतेवेळेस आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

अ. क्र.	अभ्यासक्रमाचे नाव	सद्यस्थितीत आकारण्यात येणारे शुल्क	१ जुलै, २०१५ पासून प्रस्तावित सुधारीत शुल्क
१	पीएच. डी. शोधप्रबंध	८०००/- (अभियांत्रिकी विद्याशाखा वगळून)	१२०००/-
२	एम.फिल. शोधनिबंध	२०००/-	५०००/-
३	एम. ई. प्रोटोकॉल /सिनॉपसिस मान्यता प्रक्रिया	शुल्क नाही	१०००/- प्रति विद्यार्थी

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील पीएच. डी. / एम. फिल. / एम. ई. या अभ्यासक्रमांचे अंतिम प्रबंध / शोधनिबंध / प्रोटोकॉल / सिनॉपसिस सादर करतेवेळच्या शुल्कात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	अभ्यासक्रमाचे नाव	सद्यस्थितीत आकारण्यात येणारे शुल्क	१ जुलै, २०१५ पासून प्रस्तावित सुधारीत शुल्क
१	पीएच. डी. शोधप्रबंध	८०००/- (अभियांत्रिकी विद्याशाखा वगळून)	१२०००/-
२	एम.फिल. शोधनिबंध	२०००/-	५०००/-
३	एम. ई. प्रोटोकॉल /सिनॉपसिस मान्यता प्रक्रिया	शुल्क नाही	१०००/- प्रति विद्यार्थी

[ ०८ ] मा. प्रा. डॉ. कृष्णा जे. इंगोले यांचा ६४ पुस्तकांचा व्यक्तीगत ग्रंथसंग्रह विद्यापीठ ग्रंथालयास देणगी दाखल स्विकारणेबाबतचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: मा. प्रा. डॉ. इंगोले सर यांच्या दि.१२/०५/२०१५ रोजीच्या पत्रानुसार त्यांचा व्यक्तीगत ६४ पुस्तकांचा ग्रंथसंग्रह विद्यापीठ ग्रंथालयास देणगी दाखल देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोबत त्यांचे पत्र व पुस्तकांची यादी जोडली आहे. कृपया ती अवलोकनी घ्यावी. सदरची देणगी दाखल देण्यात येणारा ग्रंथ संग्रह / पुस्तके विद्यापीठ ग्रंथालयाकडील वाचकांसाठी उपयुक्त आहेत. तसचे ग्रंथसंग्रह / पुस्तके स्विकारणेबाबत महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा १९९४ कलम २८(एच) प्रमाणे व्यवस्थापन परिषदेसमोर ठेऊन मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, प्रा. डॉ. कृष्णा जे. इंगोले सदर यांचा व्यक्तीगत ६४ पुस्तकांचा ग्रंथसंग्रह स्विकारणेबाबत प्रस्ताव विचारार्थ).

ठराव: मा. प्रा. डॉ. कृष्णा जे. इंगोले यांचा ६४ पुस्तकांचा व्यक्तीगत ग्रंथसंग्रह विद्यापीठ ग्रंथालयास देणगी दाखल स्विकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०९ ] प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या सिस्टीम अॅनालिस्ट व प्रोग्रामर (वर्ग १ व २) या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्याकरिता निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता व अनुभव माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या सिस्टीम अॅनालिस्ट व प्रोग्रामर (वर्ग १ व २) या संवर्गातील नियमित शिक्षकेत्तर पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून आवेदनपत्र मागविण्याकरिता दि. ०२/६/२०१५ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम २८ (टी) नुसार विद्यापीठाचे अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या नियुक्तीची कार्यपध्दती, अर्हता, सेवाप्रवेशाची पध्दती, वेतनमान, वर्तवणूक, शिस्त व त्यांची कर्तव्ये यासह त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती परिणियमाव्दारे तयार करण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस आहेत. सद्यपरिस्थितीत याबाबतीत परिणियम तयार करण्यात आलेले नाहीत. परिणियम तयार करण्यासाठी व त्यास मान्यता मिळण्यासाठी बराच कालावधी (दीड ते दोन वर्ष) लागतो. वास्तविक पाहता अशा प्रकारच्या सेवा शर्तीची तरतूद असलेली प्रमाणसंहिता तयार करण्याची तरतूद महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ च्या कलम ८ (३) मध्ये करण्यात आलेली आहे. मात्र २० वर्षे झाली तरी अद्यापर्यंत शासनाकडून प्रमाणसंहिता तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनुसार शैक्षणिक अर्हता व अनुभव तयार करणे आवश्यक असल्याने, मा. कुलगुरुंचे मान्यतेनुसार व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यवंशी एस. एस. यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. त्यानुषंगाने सदर समितीने सिस्टीम अॅनालिस्ट व प्रोग्रामर या पदाची तयार केलेली शैक्षणिक अर्हता व अनुभव खालील प्रमाणे आहे.

**सिस्टीम अॅनालिस्ट -**

<b>Essential Qualification &amp; Experience</b>
1. B. E./ B. Tech. (Computer /Information Technology) or M.Sc. (Computer / Information Technology) / M. C. A. or M. C. S.
2. Five years experience in Software Development & Maintenance in Educational Institute or Govt. or Semi Govt. organization.
<b>Desirable Experience</b>
1. Extensive knowledge of data processing, hardware platforms, and enterprise software applications.
2. Technical experience with system networking, databases, Web development support and hardware maintenance.
3. Good working knowledge skills with Microsoft Office Products, ● Net, SQL

## प्रोग्रामर -

<b>Essential Qualification &amp; Experience</b>
1. B. E./ B. Tech. (Computer /Information Technology) or M.Sc. (Computer / Information Technology) / M. C. A. or M. C. S.
2. Three years experience in Software Development Maintenance in Educational Institute or Govt. or Semi Govt. Organization.
<b>Desirable Experience</b>
1. Extensive knowledge of data processing and enterprise software applications.
2. Technical experience with system networking, databases, Web development, and user support.
3. Good working knowledge skills with Microsoft Office Products, • Net, SQL

प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या सिस्टीम अॅनालिस्ट व प्रोग्रामर (वर्ग १ व २) या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्याकरिता तातडीने जाहिरात प्रसिध्द करणे आवश्यक असल्याने सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता व अनुभव यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली.

सबब, उक्त प्रमाणे सिस्टीम अॅनालिस्ट व प्रोग्रामर (वर्ग १ व २) या संवर्गाची निश्चित केलेली शैक्षणिक अर्हता व अनुभव माहितीस्तव).

**ठराव:** प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या सिस्टीम अॅनालिस्ट व प्रोग्रामर (वर्ग १ व २) या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्याकरिता शैक्षणिक अर्हता व अनुभव निश्चित करण्याबाबत मा.कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १० ] प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या वर्ग ३ व ४ या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हते मधील मुद्दा क्र. ४ मध्ये दुरुस्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या वर्ग ३ व ४ या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्याकरिता दि.२८ एप्रिल २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.११ अन्वये अ. क्र. १ ते ६ समोर नमूद केलेल्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हते मधील मुद्दा क्र. ४- "संगणक ज्ञानासाठी DOEACC संस्थेच्या C.C.C. किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक " त्यास सर्वानुमते मान्यता दिली आहे.

पंरतु, संगणक ज्ञान / हाताळणी संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचे, शासन निर्णय क्र.प्रशिक्षण २०००/प्र. क्र.६१/२००१/३९, दि.१९/०३/२००३ अन्वये नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे.

सबब, वर्ग ३ (अ. क्र. १ ते ६) या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हते मधील मुद्दा क्र. ४ मध्ये वरील शासन निर्णयानुसार दुरुस्त करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील रिक्त असलेल्या वर्ग ३ व ४ या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हते मधील मुद्दा क्र.४ मध्ये शासन निर्णयानुसार दुरुस्ती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ११ ] पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया मॅन्युअली राबविण्याबाबत केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या अधिकारमंडळाची मुदत ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी संपणार आहे. नोंदणीकृत पदवीधरांच्या नावनोंदणीकरिता पदवीधर नावनोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यास यासाठीचे रु.१००/- शुल्क आणि मतदार नोंदणीकरिता रु.५०/- असे शुल्क करण्यास तसेच ही प्रक्रिया मे. इंटेलेक्शन सॉफ्टवेअर्स प्रा. लि., पुणे यांच्याकडून रु.१५/- प्रति विद्यार्थी (नावनोंदणी व मतदार नोंदणीसाठी) करून घेण्यास व्यवस्थापन परिषदेने दि.२०/०१/२०१५ च्या बैठकीत विषय क्र. ६(२) अन्वये मान्यता दिलेली होती.

यानंतर दि.२८/०१/२०१५ रोजी दैनिक सकाळमध्ये पदवीधर नावनोंदणीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. नावनोंदणीसाठी अंतिम मुदत ३० एप्रिल, २०१५ पर्यंत देण्यात आलेली होती. ही नावनोंदणी करत असताना, बऱ्याच पदवीधरांनी तसेच संघटनांनी आलेल्या अडचणी या विभागास सांगितल्या. त्यावरून या प्रक्रियेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता, विविध संघटनेने केलेल्या विनंतीनुसार, पहिल्यांदा दि.११ मे, २०१५ पर्यंत व नंतर दुसऱ्यांदा दि.३० मे, २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पदवीधर नोंदणीस पाच महिन्यांचा कालावधी लागला. पाच महिन्यांच्या कालावधीत तांत्रिक अडचणीमुळे फक्त ९६२ पदवीधरांचीच नावनोंदणी करण्यात आली. सन २०१० च्या निवडणुकीसाठी ३,२८२ पदवीधर नोंदणी झाली होती. एका बाजूस आपण जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ दिली. परंतु अत्यंत अल्प प्रमाणात नोंदणी झाली. संबंधित फर्मने विभागाच्या मागणीप्रमाणे Register of Registered Graduates हे सन २०१० च्या नमुन्यानुसार देणे आवश्यक होते. परंतु, संबंधित फर्मने फक्त यादी दिल्याने, विभागातील कर्मचाऱ्यांना दि.११/०६/२०१५ रोजी पदवीधर मतदार नोंदणीची जाहिरात द्यायची असल्यामुळे त्यांना दि.१०/०६/२०१५ रोजी ४-५ तास व कार्यालयीन वेळेनंतर दीड तास थांबून काम करावे लागले व रात्री ०७:१० वाजता या याद्या संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत.

वरीलप्रकारे तांत्रिकदृष्ट्या येणाऱ्या सर्व अडचणींचा विचार करता, निवडणुका वेळेत पार पाडण्याच्या दृष्टीने पदवीधर मतदार नोंदणी ही मॅन्युअली करण्याबाबत मा.कुलगुरुंनी मान्यता दिलेली आहे.

सबब, सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया मॅन्युअली राबविण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १२ ] दि.०८/०६/२०१५ च्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने दि.१५/०६/२०१५ च्या बैठकीत केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.०८/०६/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार वित्त व लेखा समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, त्यास दि.१५/०६/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, दि.०८/०६/२०१५ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.०८/०६/२०१५ च्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने दि.१५/०६/२०१५ रोजीच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेस केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[ १३(१) ] प्रस्तुत विद्यापीठामार्फत "सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार" देण्याबाबत तयार करण्यात आलेला सुधारीत नियमावली व अर्जाचा नमुना (Application Form) माहितीस्तव.

(टिपणी: राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद, (NAAC) बेंगळूर यांचेकडून प्रस्तुत विद्यापीठाचे मूल्यांकन करून घेण्याची प्रक्रिया चालू आहे. याबाबत नियुक्त केलेल्या Steering Committee च्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावामध्ये प्रस्तुत विद्यापीठाकडून दरवर्षी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय व सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देण्याबाबत ठराव करण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून पुढील कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रस्तुत विद्यापीठाकडून दरवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक कार्य, कृषी, उद्योग व व्यापार आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून त्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या व त्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय योगदान (Outstanding / Extraordinary Contribution) देणाऱ्या व्यक्तीस सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार द्यावयाचा आहे.

प्रस्तुत विद्यापीठातर्फे अद्याप एकाही व्यक्तीस जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला नाही अथवा जीवनगौरव पुरस्कार देण्याबाबत कोणतीही प्रक्रिया केली गेलेली नाही. तसेच अशा प्रकारचा पुरस्कार देण्याकामी नियमावली तथा अर्ज प्रस्तुत विद्यापीठाकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सदरबाबत उपरोक्त प्रमाणे पुरस्कार देण्याबाबत नियमावली तसेच अर्ज (Application Form) तयार करण्याकामी खालीलप्रमाणे समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

१)	डॉ. इरेश स्वामी (अध्यक्ष)	२)	श्री. बाबुराव गायकवाड (सदस्य)
३)	डॉ. श्रीकांत येळेगावकर (सदस्य)	४)	प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख (सदस्य)
५)	प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे (सदस्य सचिव)		

उपरोक्त समितीची दि.१९/१२/२०१४ रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार देण्याबाबत नियमावली व अर्ज (Application Form) तयार करण्यात आलेला आहे.

उपरोक्त समितीने तयार केलेला नियमावली व अर्जाचा नमुना दि.२३/१२/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ सादर केले असता व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.११(३) अन्वये उक्त नियमावली व अर्जाच्या नमुन्यास मान्यता दिलेली होती.

सदरबाबत उपरोक्त पुरस्काराकरीता वर्तमानपत्रामध्ये निवेदन देण्याकरीता प्रस्तुत कार्यालयाकडून दि.१७/०४/२०१५ रोजी टिपणी सादर केले असता, सदर अर्जाच्या नमुन्यात व नियमावलीमध्ये काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.

सबब, शै. वर्ष २०१५-१६ पासून प्रस्तुत विद्यापीठाकडून सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार देण्याबाबत तयार करण्यात आलेला सुधारीत नियमावली तसेच अर्जाचा नमुना (Application Form) माहितीस्तव सादर).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठामार्फत "सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार" देण्याबाबत तयार करण्यात आलेली सुधारीत नियमावली व अर्जाच्या नमुन्यात (Application Form) करण्यात आलेल्या दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.

[ १३(२) ] विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांच्या नियुक्तीबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ७५ (२ छ (४) ) नुसार व्यवस्थापन परिषदेने नियुक्त लेखा परीक्षणाकडून विद्यापीठ लेख्यांची लेखापरीक्षा करून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाचे आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहाराचे लेखा परीक्षण करून घेण्यासाठी संवैधानिक लेखा परीक्षकांची नियुक्ती करावयाची असल्याने दि.२९/०५/२०१५ रोजीच्या टिपणी अन्वये सनदी लेखापाल निवडीसाठी वित्त व लेखा समिती मधील सदस्य डॉ. ए. ए. शेख व श्री. बी. आर. गायकवाड याची उपसमिती मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने नियुक्त करण्यात आली आहे.

सनदी लेखापाल संस्था, सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार दि.१५/०६/२०१५ रोजी एकूण १४ सनदी लेखापाल यांना आलेले होते. त्यापैकी ०३ सनदी लेखापाल उपस्थित होते. समितीनेसनदी लेखापाल सोबत विद्यापीठ व शिक्षणक्षेत्रातील लेखापरीक्षकाचा अनुभव, अपेक्षित फी व लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेला सेवक वर्ग इत्यादी बाबत सखोल चर्चा करून विद्यापीठाचे सन २०१४-१५ या वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी खालील तीन सनदी लेखापालांची नावे निश्चित करून शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

Sr. No.	Name of C. A. Final
1)	M/s. T A P & Associates, Solapur
2)	M/s. Birajdar & Co., Solapur
3)	M/s. Joshna & Co., Solapur

सबब, विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्ती बाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी M/s. TAP & Associates, Solapur यांची लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यास व या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणसाठी रु.५१,०००/- (सर्व करासहीत) ऑडीट फी आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १३(३) ] रंगभवन, अभ्यास केंद्र अतिथीगृह व विद्यापीठ परिसरातील अतिथीगृहाचे दर सुधारीत करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: रंगभवन, अभ्यास केंद्र येथील अतिथीगृह आणि विद्यापीठ परिसरातील अतिथीगृहाचे दि.२३/०५/२०१२ पासूनचे दर खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.	निवासाचा प्रकार	विद्यापीठाच्या कामानिमित्त	खाजगी / महाविद्यालयीन कामानिमित्त	बाहेरील व्यक्ती (खाजगी व्यक्ती / संस्था)
०१	सर्वसाधारण	रु.२५/-	रु.७५/-	रु.१००/-

सद्यस्थितीतील रंगभवन, अभ्यास केंद्र येथील अतिथीगृहामध्ये एक खोलीत ०१ ए. सी. आणि विद्यापीठ परिसरातील अतिथीगृह येथील ०४ खोलीमध्ये ए. सी. बसविण्यात आलेले आहेत. विद्यापीठातील अतिथीगृहाचे दर सुधारीत करण्याची आवश्यकता आहे.

अ.क्र.	निवासाचा प्रकार	विद्यापीठाच्या कामानिमित्त	खाजगी / महाविद्यालयीन कामानिमित्त	बाहेरील व्यक्ती (खाजगी व्यक्ती / संस्था)
०१	सर्वसाधारण	रु.५०/-	रु.१५०/-	रु.२००/-
०१	ए. सी.	रु.१५०/-	रु.२५०/-	रु.३५०/-

सबब, रंगभवन, अभ्यास केंद्र व विद्यापीठ परिसरातील अतिथीगृहाचे दर हे सुधारीत करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: रंगभवन, अभ्यास केंद्र अतिथीगृह व विद्यापीठ परिसरातील अतिथीगृहाचे दर खालीलप्रमाणे सुधारीत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच इतर विद्यापीठाचे कुलगुरु व कुलसचिव यांना विनाशुल्क निवास व्यवस्था करावी. इतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना परिस्थितीनुरूप शुल्क आकारण्याबाबत कुलगुरु / कुलसचिव यांनी निर्णय घ्यावा.

अ.क्र.	निवासाचा प्रकार	विद्यापीठाच्या कामानिमित्त	खाजगी / इतर विद्यापीठातील / महाविद्यालयीन कामानिमित्त	बाहेरील व्यक्ती (खाजगी व्यक्ती / संस्था)
०१	सर्वसाधारण	रु.५०/-	रु.१००/-	रु.२००/-
०१	ए. सी.	रु.१००/-	रु.२००/-	रु.३५०/-

[ १३(४) ] 6KVA UPS (Qty.2) with Battery isolation Transformer, over voltage cut-of static by pass, overload capability of to 150% 5 sec.1x1 ph, HZ VDC192 v, Compliance with IEEE Standard with exide inatubular Batteris 12V/50AH (Qty.12 nos.) By Back 5 KVA Transtech make UPS (Qty.02 nos.) Ms.Teachser power solutions Pvt. Ltd. Bangalore-560013 यांचेऐवजी Ms.Transtech Systems, Pune यांचेकडून खरेदी करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागाकडील दि.११/०२/२०१५ रोजीच्या मान्यतेस अनुसरून विषयांकित साहित्य खरेदी करण्यासाठी दै. पुढारी व दै. दिव्य मराठी या वृत्तपत्रांमध्ये दि.१०/०४/२०१५ रोजी जाहिर ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निविदा प्राप्त होण्याची अंतिम तारीख दि.०५/०५/२०१५ ही होती. अंतिम तारखेपर्यंत खालीलप्रमाणे सहा निविदा प्राप्त झाल्या होत्या. सदरच्या निविदा दोन लिफाफा पध्दतीने मागविण्यात आल्या होत्या व प्राप्त निविदाच्या तांत्रिक निविदा, निविदा उघडणे समिती समक्ष दि.२१/०५/२०१५ रोजी उघडून तौलनिक तक्ता तयार केला असता सहाही निविदाधारक तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या निविदांच्या दरांच्या निविदा, निविदा उघडणे समिती समक्ष उघडून दराचा तौलनिक तक्ता तयार केला आहे.

1)	Accutech Power Solutions Pvt. Ltd., Mumbai
2)	Transtech Systems, Pune
3)	Suyash Enterprises, Solapur
4)	Prasa Infocom & Power Solutons P. Ltd., Pune
5)	Techser Power Solutons P.Ltd. Bangalore
6)	Nrtwork Techlab India Pvt. Ltd., Mumbai

तौलनिक तक्त्यामधील Techser Power Solutons P. Ltd., Bangalore यांचे न्युनतम दर असल्याने त्यांचेकडून युपीएस खरेदी करणेची शिफारस दि.०८ जून, २०१५ रोजीच्या खरेदी समिती व दि.१५/०६/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

तथापि, सदर फर्मने Emerson Make ऐवजी Techser Make UPS पुरवठा करण्याबाबत दि.१२/०६/२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. सबब, त्यांची निविदा रद्द करून सेकंड न्युनतम असलेले Ms. Transtech Systems, Pune यांचेकडून बाय बँक पध्दतीने युपीएस व बॅटरी खरेदी करावी लागणार आहे. सदर खरेदीसाठी रु.३,०५,२००/- इतका खर्च येणार असून सदरचा खर्च हा “Purchase of Equipement” या अंदाजपत्रकीय शिर्षकीय तरतूद रु.२०,००,०००/- मधून खर्च करावा लागणार आहे.

सबब, Ms. Transtech Systems, Pune यांच्याकडून बाय बँक पध्दतीने युपीएस व बॅटरी खरेदीची बाब विचारार्थ).

**ठराव:** 6KVA UPS (Qty.2) with Battery isolation Transformer, over voltage cut-of static by pass, overload capability of to 150% 5 sec.1x1 ph, HZ VDC192 v, Compliance with IEEE Standard with exide inatubular Batteris 12V/50AH (Qty.12 nos.) By Back 5 KVA Transtech make UPS (Qty.02 nos.) Ms.Teachser power solutions Pvt. Ltd. Bangalore-560013 यांचेऐवजी Ms.Transtech Systems, Pune यांच्याकडून रु.३,०५,२००/- इतक्या किंमतीस खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १३(५) ] विद्यापीठ परिसरातील "मुलांचे वसतिगृहातील मेस क्र.०२ चालविणे" या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलांचे वसतिगृहातील मेस क्र.०२ चालविणे या कामाची जाहीर निविदा सूचना दिनांक १२/०५/२०१५ रोजी **दै.लोकमत** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख ०१/०६/२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण ३ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.११/०६/२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता प्राप्त निविदापैकी ०३ निविदा पात्र झाली.

तथापि, निविदा फॉर्ममधील सुचना व अटी मधील अ.क्र. ०४ फक्त शैक्षणिक संस्थेमधील ०३ वर्षांचा उपाहारगृह / मेस चालविणे चा अनुभव असणे या अटी नुसार उक्त निविदाधारकांना अटीची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे चारही कामाच्या निविदा कमीत कमी तीन पात्र होणे अपेक्षित आहे.

कामाची निकड लक्षात घेता निविदा फॉर्म मधील सुचना व अटी अनुभवाची अट क्र.४ सुधारीत करून पुनश्च: चारही कामाच्या जाहिरप्रसिध्दीकरण नव्याने जाहिर सुचना निविदा मागविण्यास मान्यता घेण्यात आली.

त्यानुसार विद्यापीठ परिसरातील मुलांचे वसतिगृहातील मेस क्र.०२ चालविणे या कामाची अल्प मुदतीची जाहीर निविदा सूचना दिनांक १३/०६/२०१५ रोजी **दै.लोकमत** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख २२/०६/२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण २ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.२२/०६/२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता एकच पात्र निविदांची आर्थिक निविदा निविदाधारक व खरेदी समिती सदस्य यांच्यासमोर उघडण्यात आल्या.

उक्त कामाच्या या जाहिर निविदा सूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्वास्थ उत्तम रहाण्यासाठी जेवणाचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता प्राप्त झालेल्या पात्र निविदा पैकी केवळ न्युनतम दराचा विचार न करता निविदाधारकांचा शैक्षणिक संस्थामध्ये मेस / उपहारगृह चालविण्याचा अनुभव इत्यादी लक्षात घेऊन त्यांना काम द्यावे लागणार आहे.

सबब, समितीच्या शिफारशीनुसार व सोबत जोडलेल्या तक्त्यातील दरानुसार सदरचे मुलांचे वसतिगृहातील मेस क्र.०२ चालविणे **मे.महालक्ष्मी महिला संस्था, लक्ष्मीनगर, बाळे, सोलापूर या निविदाधारकाचे** अन्न पदार्थांचा दर्जा तपासणे कामी तीन सदस्यांचे कमिटीचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** विद्यापीठ परिसरातील मुलांचे वसतिगृह मेस क्र.०२ चालविण्यास देण्यासाठी खालील समितीने निविदा धारकांच्या मेसमध्ये प्रत्यक्ष जावून जेवणाच्या दर्जाबाबत खात्री करावी आणि मेस चालकांची नावे प्रशासनास कळवावी असे करत असताना समिती सदस्यांच्या माहितीतील असलेल्या विद्यापीठात मेस चालवु इच्छिणाऱ्या मेसला देखील भेट द्यावी व नावाची शिफारस करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने न्युनतम दर हा निकष न ठेवता चांगले जेवण देण्याची पार्श्वभूमी आणि अनुभव असलेल्या मेस धारकांची नावे प्रशासनाला द्यावीत व त्यांना मेस चालविण्यास द्यावी असे सर्वानुमते ठरले.

समिती सदस्यांची नावे खालीलप्रमाणे

१) प्राचार्य श्री. पवार एस. के. २) अँड सलगर बी. एस. ३) डॉ. देशमुख एम. एस.

[ १३(६) ] विद्यापीठ परिसरातील "उपाहारगृह चालविणेचे" या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील उपाहारगृह चालविणे या कामाची जाहीर निविदा सूचना दिनांक १२/०५/२०१५ रोजी **दै.लोकमत** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख ०१/०६/२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण ५ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.११/०६/२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता प्राप्त निविदापैकी ०१ निविदा पात्रझाली.

तथापि निविदा फॉर्ममधील सुचना व अटी मधील अ.क्र. ०४ फक्त शैक्षणिक संस्थेमधील ०३ वर्षांचा उपाहारगृह / मेस चालविणे चा अनुभव असणे या अटी नुसार उक्त निविदाधारकांना अटीची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे चारही कामाच्या निविदा कमीत कमी तीन पात्र होणे अपेक्षित आहे.

कामाची निकड लक्षात घेता निविदा फॉर्म मधील सुचना व अटी अनुभवाची अट क्र.४ सुधारीत करून पुनश्च: चारही कामाच्या जाहिरप्रसिध्दीकरण नव्याने जाहिर सुचना निविदा मागविण्यास मान्यता घेण्यात आली.

त्यानुसार विद्यापीठ परिसरातील उपाहारगृह चालविणे या कामाची अल्प मुदतीची जाहीर निविदा सूचना दिनांक १३/०६/२०१५ रोजी **दै.लोकमत** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख २२/०६/२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण ६ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.२२/०६/२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता तीन पात्र निविदांची आर्थिक निविदा निविदाधारक व खरेदी समिती यांच्यासमोर उघडण्यात आल्या.

उक्त कामाच्या या जाहिर निविदा सूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्वास्थ उत्तम रहाण्यासाठी जेवणाचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता प्राप्त झालेल्या पात्र निविदा पैकी केवळ न्युनतम दराचा विचार न करता निविदाधारकांचा शैक्षणिक संस्थामध्ये मेस/उपाहारगृह चालविण्याचा अनुभव इत्यादी लक्षात घेऊन त्यांना काम द्यावे लागणार आहे.

सबब समितीच्या शिफारशीनुसार व सोबत जोडलेल्या तक्त्यातील दरानुसार सदरचे उपाहारगृह **मे.हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर, श्री समर्थ टी हाऊस, सोलापूर आणि मे. हॉटेल संभाजी, कोंडी, सोलापूर या निविदाधारकाचे** अन्न पदार्थांचा दर्जा तपासणे कामी तीन सदस्यांचे कमिटीचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** विद्यापीठ परिसरातील उपाहारगृह चालविण्यास देण्यासाठी खालील समितीने निविदा धारकांच्या मेसमध्ये प्रत्यक्ष जावून जेवणाच्या दर्जाबाबत खात्री करावी आणि मेस चालकांची नावे प्रशासनास कळवावी असे करत असताना समिती सदस्यांच्या माहितीतील असलेल्या विद्यापीठात मेस चालवु इच्छिणाऱ्या मेसला देखील भेट द्यावी व नावाची शिफारस करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने न्युनतम दर हा निकष न ठेवता चांगले जेवण देण्याची पार्श्वभूमी आणि अनुभव असलेल्या मेस धारकांची नावे प्रशासनाला द्यावीत व त्यांना मेस चालविण्यास द्यावी असे सर्वानुमते ठरले.

समिती सदस्यांची नावे खालीलप्रमाणे

१) प्राचार्य श्री. पवार एस. के. २) अँड सलगर बी. एस. ३) डॉ. देशमुख एम. एस.

[ १३(७) ] विद्यापीठ परिसरातील "मुलींचे वसतिगृहातील मेस चालविणे" या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलींचे वसतिगृहातील मेस चालविणे या कामाची जाहीर निविदा सूचना दिनांक १२/०५/२०१५ रोजी **दै.लोकमत** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख ०१/०६/२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण ४ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.११/०६/२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता प्राप्त निविदापैकी ०४ निविदा पात्रझाली.

तथापि निविदा फॉर्ममधील सूचना व अटी मधील अ.क्र. ०४ फक्त शैक्षणिक संस्थेमधील ०३ वर्षांचा उपाहारगृह / मेस चालविणे चा अनुभव असणे या अटी नुसार उक्त निविदाधारकांना अटीची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे चारही कामाच्या निविदा कमीत कमी तीन पात्र होणे अपेक्षित आहे.

कामाची निकड लक्षात घेता निविदा फॉर्म मधील सूचना व अटी अनुभवाची अट क्र.४ सुधारीत करून पुनश्च: चारही कामाच्या जाहिरप्रसिध्दीकरण नव्याने जाहिर सूचना निविदा मागविण्यास मान्यता घेण्यात आली.

त्यानुसार विद्यापीठ परिसरातील मुलींचे वसतिगृहातील मेसे चालविणे या कामाची अल्प मुदतीची जाहीर निविदा सूचना दिनांक १३/०६/२०१५ रोजी **दै.लोकमत** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख २२/०६/२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण ३ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.२२/०६/२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता तीन पात्र निविदांची आर्थिक निविदा निविदाधारक व खरेदी समिती सदस्य यांच्यासमोर उघडण्यात आल्या.

उक्त कामाच्या या जाहिर निविदा सूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्वास्थ उत्तम रहाण्यासाठी जेवणाचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता प्राप्त झालेल्या पात्र निविदा पैकी केवळ न्युनतम दराचा विचार न करता निविदाधारकांचा शैक्षणिक संस्थामध्ये मेस / उपहारगृह चालविण्याचा अनुभव इत्यादी लक्षात घेऊन त्यांना काम द्यावे लागणार आहे.

सबब, समितीच्या शिफारशीनुसार व सोबत जोडलेल्या तक्त्यातील दरानुसार सदरचे मुलींचे वसतिगृहातील मेस **मे.हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर, मे. हॉटेल संभाजी, कोंडी, सोलापूर आणि श्री समर्थ टी हाऊस, सोलापूर या निविदाधारकाचे** अन्न पदार्थांचा दर्जा तपासणे कामी तीन सदस्यांचे कमिटीचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्यास देण्यासाठी खालील समितीने निविदा धारकांच्या मेसमध्ये प्रत्यक्ष जावून जेवणाच्या दर्जाबाबत खात्री करावी आणि मेस चालकांची नावे प्रशासनास कळवावी असे करत असताना समिती सदस्यांच्या माहितीतील असलेल्या विद्यापीठात मेस चालवु इच्छिणाऱ्या मेसला देखील भेट द्यावी व नावाची शिफारस करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने न्युनतम दर हा निकष न ठेवता चांगले जेवण देण्याची पार्श्वभूमी आणि अनुभव असलेल्या मेस धारकांची नावे प्रशासनाला द्यावीत व त्यांना मेस चालविण्यास द्यावी असे सर्वानुमते ठरले.

समिती सदस्यांची नावे खालीलप्रमाणे

१) प्राचार्य श्री. पवार एस. के. २) अँड सलगर बी. एस. ३) डॉ. देशमुख एम. एस.

[ १३(८) ] विद्यापीठातील शिक्षकेत्तर भरती प्रक्रियेसंदर्भात "Tender for the Work of "Providing Information Technology support to carry out the Recruitment Process" in the Solapur University" या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शिक्षकेत्तर भरतीप्रक्रियेसंदर्भात "Tender for the Work of "Providing Information Technology support to carry out the Recruitment Process" in the Solapur University" या कामाची जाहीर निविदा सूचना दिनांक ०१/०६/२०१५ रोजी **दै.सकाळ** मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतीम तारीख २१.०६.२०१५ ही होती. त्यानुसार सदर मुदतीत एकूण ०५ निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार दि.२२.०६.२०१५ रोजी निविदा धारक व खरेदीसमिती सदस्यांसमोर सदर कामाचे तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असता प्राप्त निविदापैकी ०२ निविदा पात्रझाल्या आहेत. यासंदर्भात मा.कुलगुरु महोदय यांना टिपणी सादर केली असता पात्र झालेल्या फॅर्मच्या आर्थिक निविदा उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून त्याचा तौलनिक तक्ता सोबत जोडण्यात आलेला आहे.

सबब, विद्यापीठातील शिक्षकेत्तर भरती प्रक्रियेसंदर्भात "Tender for the Work of "Providing Information Technology support to carry out the Recruitment Process" in the Solapur University" या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील शिक्षकेत्तर भरती प्रक्रियेसंदर्भात "Tender for the Work of Providing Information Technology support to carry out the Recruitment Process in the Solapur University" याकरिता प्राप्त झालेल्या दोन फॅर्मच्या निविदेतील न्युनतम दराचा विचार न करता भरती प्रक्रियेतील कामाचा अनुभव, प्रामाणिकपणा, वाजवीपणा, विश्वास इत्यादी बाबी तपासून याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मा.कुलगुरुंना देण्याचे सर्वानुमते ठरले.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद